





3rd August, 2022

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department

Stock Code – SONATSOFTW

Dear Sir/Madam,

BSE Limited

P.J. Towers, Dalal Street

Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department

Stock Code - 532221

Sub.: Newspaper advertisement for completion of dispatch of Postal Ballot Notice Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

This is to inform you that the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice to the Members on 2nd August, 2022.

Pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013, Regulation 30 read with Regulation 47 of SEBI Listing Regulations and in compliance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs, please find enclosed herewith, a copy of Newspaper Advertisement published in "Navshakthi paper" (Regional Newspaper) and in all India edition of "Business Standard" (English Daily Newspaper) on 3rd August, 2022 with respect to completion of dispatch of the Notice of Postal Ballot Notice and Remote e-voting Information through electronic mode to those Members whose email addresses were registered with the Company or Depositories / Depository participants as on Friday, 29th July, 2022 being the cut-off date.

The above information will also be available on the website of the company at www.sonata-software.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully For Sonata Software Limited

Mangal Kulkarni Company Secretary, Compliance Officer and Head-Legal

Encl.: As Above



Sr. Divisional Signal & Telecom Engineer S. E. Railway, Ranchi for and on behalf of

the President of India for the following

work. Name of the Work: Design

manufacture, Supply, Installation, Testino

and Commissioning of Electronic

Interlocking system including installation

testing and commissioning of related indoor

and outdoor equipments, laying of various

cables, various track circuiting at Piska

(PIS) Station in Ranchi Division of South

Eastern Railway. Advertised Value:

₹6,15,67,054.16 (Rupees Six crore

fifteen lakh sixty seven thousand fifty

four point one six only). EMD

₹ 4,57,800.00 (Rupees Four lakh fifty

seven thousand eight hundred only)

Cost of Tender Document: Nil. Date &

Time for Closing of e-Tender:

24.08.2022 at 16:00 hrs. Bidding Start

Date: 10.08.2022. Website Particulars

and Details: www.ireps.gov.in for

works tender.

Email: cothanegad@pnb.co.in

PUBLIC NOTICE

This is to inform the general public

that flat no. 301, Shakti Co-operative Housing Society Ltd, 11th Road, Chembur (East), Mumbai-400071 on the third floor stands in the name of Mr. T.N.Srinivasan,

holding share certificate no. 5 with distinctive numbers from 201 to 250 (both inclusive) for Rs.50/each. He

passed away on 26th April 2021 His nominee, legal heir and wife Mrs

Rajam Srinivasan, has applied to the

society to transfer the Original Share certificate in her name. The Society

hereby invites claims and objections

rom claimants/objector or objector

to this matter within the period of 15

(Fifteen days) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs

in support of his/her/their claims/objections for the transfer of

Shares and all rights and title to the

applicant. If no claims/objections are being received within the period

prescribed above, the Society shall be free to go ahead in such manner

as is provided under the bye-laws of

the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be

dealt with in the manner provided under the bye-laws of the

Society.Any received after shall be deemed null and void. Hon. Secretary Place: Mumbai Shakti CHSL

Date: 3rd Aug 2022

NOTICE INVITING TENDER (NIT) NAME OF WORKS

Replacement of PA (Public Address) equipment (Controlle (01 No.), Call Station (01 No.) and Amplifier (02 Nos).} installed in reception at Pragat Tower Building, BKC, Mumbai

> TENDER COST (TC) & EMD Tender Cost : Rs. 1,180/ inclusive of GST EMD: Rs. 15,000/-

Estimated cost: Rs. 07.40 Lakh inclusive of GST LAST DATE & TIME FOR SUBMISSION SEALED TENDER:

UPTO 15:00 Hrs. on 17.08.2022 technical: 17.08.2022 at 15:30Hrs

Tender document may be downloade from bank's website https://www.pnbindia.in up to 13.00 Hrs. on 17.08.2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large hat, under the instructions of my client, I am nvestigating the title of **Apurva Natvar**

Parikh & Co. Pvt. Ltd., a company incorporated under the provisions of the

Companies Act, 1956 and existing under th

Companies Act, 1350 and existing tines the Companies Act, 2013, having CIN U63010MH1959PTC011380 and having its

registered office at 411-B, Hemu Kalani Marg, Near Bhakti Bhavan, Chembur, Mumbai – 400 071 ("Company") as owner

of the freehold property more particularly described in the **Schedule** hereunder writter

All persons having any share, claim, right

title, interest or demand whatsoever into

upon or in respect of the Land or any portion

thereof including by way of sale, share conveyance, acquisition, requisition, right or

development, right to utilize development potential, FSI consumption, partition

transfer, exchange, assignment, mortgage

power of attorney, guarantee, charge, gift

trust, maintenance, inheritance, claim

possession, let, lease, sub-lease, sub-lease

enancy, sub tenancy, lien, lis-pendence

license, sub-license, easement, devise, Will bequest, family arrangement/settlement

allotment, encumbrance, covenant o

peneficial right/interest under any trust, righ

of prescription or preemption or under any

agreement/writing / document or othe

disposition or under any decree, order or

award passed by any court or tribunal o

authority or otherwise claiming howsoev

including by operation of law ("Claims"), are

hereby required to make the same known i

vriting to Adv. Sharad K. Bhosle at Uday, Plo

Writing to Adv. Sharad K. Bhosle at Oday, Flo No.70/D-10, M.D.S. Marg, Chembur Mumbai-400071 also with a copy addressed

o v e r e m a i l a t bhoslesharadoffice@gmail.com, along with

copies of necessary supporting documents within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it would be deemed that no such Claims, right, title, estate or interest exist and same shall be

treated as waived or abandoned and/or no

pinding upon the Company and/or my client SCHEDULE

("Land")
Freehold land admeasuring 124.50 square meters, bearing CTS No 2/22 and

corresponding to Survey No 96(Part), lying peing and situate at Village Borla, Taluka

Kurla, in the Registration District and Sub

By 61 mete

District of Mumbai Suburban and boun as follows:

vide Ghatkopar Mankhurd Link Road

On or towards the North:

On or towards the South:

Border of Deonar Village

Description of Secured Asset/s/Property/ies

By land bearing CTS No 2/17 On or towards the West: By land bearing CTS No 2/18

Dated this 3rd day of August, 2022

So/-Adv Sharad K. Bhosle, Uday, Plot No.70/D-10, M.D.S. Marg, Chembur, Mumbai-400071 +91(0)9223219421

agreement for sale, release, relinquishme

("Land").

Chief Manager

Notice is hereby given to the public by and large that I am instructed by ny client, **Mr. Santosh Ramashish Pandey,** to investigate his Development Rights, title and nterest in respect of the plot o land bearing Survey No. 41/A/59 area admeasuring about 400.00 sq. meters, situated at Village Koyanavele, Tal : Panvel and Dist Raigad (Said Property) and the ownership rights of the landowners, **Mrs. Nilam Mahesh** Salunkhe and Mrs. Pooja Pradeep

Kadam alias Rohini Mahadev

Yaday to the Said Plot.

PUBLIC NOTICE

ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the said property by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease trust, gift, charge, easement possession, inheritance, naintenance or otherwise nowsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address mentioned below within 15 days from the date of oublication hereof, alongwith documentary proof in support of such claim, failing which I shall certify the development rights of Mr. Santosh Ramashish Pandev and Ownership rights of **Mrs** Nilam Mahesh Salunkhe and Mrs Pooja Pradeep Kadam alias Rohini Mahadev Yadav, to the said property without having any eference to such claim, if any, and he same shall be deemed considered to have been waive

THE SAID PROPERTY ABOVE **REFERRED TO:**

ALL THAT piece and parcel of plot of land bearing Survey No. 41/A/59 area admeasuring about 400.00 sq. meters, situated at Village Koyanavele, Tal : Panvel and Dist

ınd/or given up.

Dated this 3rd Day of August 2022 Sd/-

Pritu Ajey Mishra, Advocate

301, The Landmark, Plot No - 26A, Sector 7, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that we are instructed oy our client, **Mr. Abhijeet Ramdas** Deshmukh and Mrs. Amruta Abhijeet Deshmukhto investigate ownership rights of Mrs. Sonali Satish Ahuja and Mr. Satish V Ahuja with respect of Shop bearing No. 14, on Ground floor, having Carpet area admeasuring about 25.613 sq.mtrs., in the building known as **"Balaji Heritage"** lying, being and situated at Plot No-33,Sector-11, Village : Kharghar Faluka : **Panyel** and District : **Raigad** s my client is desirous of acquiring all the right, title and interest in respect of the said shop by xecuting and registering

appropriate document. ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the Said Shop by way of sale, transfer, assignment nortgage, lien, lease, trust, gift harge, easement possession nheritance, maintenance o otherwise howsoever are hereb equired to make the same known o the undersigned in writing, at ou office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, alongwith documentary proof in support o such claim, failing which we shall certify the ownership rights of Mrs. Sonali Satish Ahuja and Mr. Satish ' **Ahuja**, to the said shop withou naving any reference to such claim f any, and the same shall be leemed/considered to have bee

THE SAID PROPERTY ABOVE REFERRED TO:

vaived and/or given up.

Shop bearing No. 14, on Ground floor, having Carpet area dmeasuring about 25.613 sq.mtr n the building known as "Balaji Heritage" lying, being and situated at Sector-11, Plot No-83 Village:Kharghar, Taluka: **Panvel** and District: Raigad.

Dated this 02nd Day of August 2022 Sd/-Pritu Ajey Mishra,

Advocate 301, The Landmark, Plot No - 26A Sector 7, Kharghar, Navi Mumbai,

Maharashtra 410210

SONATA

SONATA SOFTWARE LIMITED CIN: L72200MH1994PLC082110 Registered Office: 208. TV Industrial Estate.

2nd Floor, S K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. **Corporate Office:** 1/4, APS Trust Building,

E-mail: info@sonata-software.com, website: www.sonata-software.com

Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru-560 019. Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-2661 0972. NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING Notice is hereby given that pursuant to Sections 108 and 110 of the

Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020 and 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022 read with other relevant circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being ir force and as amended from time to time] the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Tuesday, 2nd August, 2022 through electronic mode to the Members whose email addresses were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company, that is, KFin Technologies Limited or with Depository / Depository participants for seeking approval of the Members by way of Ordinary Resolution for issue of Bonus

Members are hereby informed that:

1. The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice through electronic mode to the Members on 2nd August, 2022 whose email addresses were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company, that is, KFin Technologies Limited or with Depository / Depository

participants as on Friday, 29th July, 2022 ("Cut-Off Date"). The Postal Ballot Notice along with explanatory statemen is available on the website of the Company www.sonatasoftware.com, on the website of the e-voting agency https://www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. National Stock Exchange of India Limited (NSE)

www.nseindia.com and BSE Limited (BSE) www.bseindia.com. The 'Cut-off' date for the purpose of determining the eligibility of Members to avail e-voting is 29th July, 2022. The members whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to

avail the remote e-voting facility. In compliance with the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members and accordingly, the Members are required to communicate their assent or dissent only through e-voting services provided by National Securities

Depository Limited ("NSDL") during the following period: 09:00 AM (IST). Commencement of Remote Thursday, 4th August, 2022 e-voting: Conclusion of Remote 05:00 PM (IST), Friday, 2nd September, 2022 e-voting: The remote e-voting facility shall be disabled for voting by

NSDI thereafter and shall not be allowed beyond said date and

The detailed procedure on the process of remote e-voting is

specified in the Postal Ballot Notice.

The Members as on the Record Date to be fixed by the Board of the Company for this purpose shall be allotted shares in the ratio of 1:3 i.e., 01 (one) new fully paid-up equity share of ₹1/-

(Rupee One only) each for every 03 (three) existing fully paid-up equity shares of ₹ 1/- (Rupee one only) each held by them.

Manner of registering/updating e-mail address: Physical Holding | Members who have not registered their e-mail address with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") can now register the same by sending an email to einward.ris@kfintech.com. **DEMAT Holding** Members holding Shares in DEMAT form are

requested to register/update their e-mail address with their respective Depository Participants.

8. The Board has appointed Mr. Vijayakrishna K T, Practising Company Secretary, (CP: 980), as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The results of postal ballot along with Scrutinizers Report will be declared not later than Tuesday, 6th September, 2022. The same would be displayed at the Registered Office of the Company, communicated to stock exchanges where the shares of the Company are presently listed and also will also be uploaded

on the Company's website, www.sonata-software.com and on website of NSDL, https://www.evoting.nsdl.com. 10. In case of any gueries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224430 or send a request to evoting@nsdl.co.in or contact Ms. Sarita Mote, Assistant Manager-NSDL or Ms. Soni

Date : August 02, 2022

Place : Bengaluru

Singh, Assistant Manager-NSDL, who will address the grievances on e-Voting at evoting@nsdl.co.in. By Order of the Board of Directors For Sonata Software Limited Mangal Kulkarni Company Secretary, Compliance Officer

and Head-Legal

Notice is hereby given that the certificate(s) for **11,960** equity share nos. having certificate no. 632 bearing

PUBLIC NOTICE Release of Security / Deposit to Legal Representative of Smt. Sushila N. Rungta Reference to the following public

notice published in Business Standard on 26th July, 2022 Public Notice is hereby given to all concerned, that **Smt. Sushila N**. Rungta resident of 68A, Rungta House, Rungta Lane, Napeansea Road, Mumbai- 400006, ("Deceased"), Member of Indian Clearing Corporation Ltd ("ICCL") passed away on 07.09.2017 and the Security/ Deposit deposited by the Deceased with ICCL/BSE is proposed to be released in favour of her Legal Representative viz. Shri. Nirajkumar Rungta.

Any person having objection to the aforesaid release of Security Deposit in favour of the Legal Representative may contact ICCL / BSE by addressing at revised

membership.ops@bseindia.com and bse.csd@bseindia.com nstead of email IDs mentioned earlier, **within 15 days** of publication of the present notice.

Date: **August 03, 2022** Sd/

Mr. Nirajkumar Rungta (Son of Late Sushila N. Rungta) 68A, Rungta House

Rungta Lane, Napeansea Road Mumbai- 400006.

Suryaamba Spinning Mills Limited

CIN NO. L18100TG2007PLC053831 Reg. office: 1 st Floor, Suryatowers, 105, S P Road, Secunderabad TG 500 003

NOTICE TO SHAREHOLDERS OF THE COMPANY Mandatory transfer of Equity Shares of the Company to the Demat

Account of Investor Education and Protection Fund ("IEPF") Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time),

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the demat account of Investor Education and Protection Fund Authority

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2014-15 and the same remain unclaimed for seven consecutive years. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPFA under the said Rules for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.suryaamba.com. The Shareholders are requested to visit company's website to verify the details of the Unclaimed Dividends and the Shares liable to be transferred to the Demat Account of IEPF In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders of the Company by November 02, 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPFA including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPFA after following the procedure prescribed by the Rules, details available a www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter they may contact the Company's Registrar and Transfer Agent and / or the Company at below mentioned address:

Name and Address of Company

equity shares transferred to the IEPF.

1st FLOOR, SURYA TOWERS 105 SARDAR PATEL ROAD SECUNDERABAD TELANAGANA 500003

Name and address of Registrar Unit: SURYAAMBA SPINNING MILLS LIMITED

(Managing Director

SURYAAMBA SPINNING MILLS LIMITED

Phone No: 040-27813360, 0712-2591072 Email:cssuryaamba@gmail.com

M/s Kfin Technologies Ltd., Selenium Tower B. Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad 500032 Toll Free No: 1800-4258-998 Phone No: 040-6716 2222 Email:einward.ris@kfintech.com

For Suryaamba Spinning Mills Ltd.

Virender Kumar Agarwal DIN: 00013314

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.

1672.60 sq.mtr.

Sd/-

(Pratap Patil)

East Suburban, Mumbai

(MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai-400063. Tel: 61890088 / 61490134 / 61890083

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002)

. Notice is hereby given to you under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. This notice is published in addition to the notice sent to your last known address be Registered A.D. Post / Speed Post. 2.At your request, Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., through the below mentioned Branches has sanctioned to you by way of financial assistance against the mortgage/ hypothecation of the property/ies described herein below creatin

Date: 02.08.2022

security interest thereon, as per terms & condition mentioned in respective Sanction letters. 3. You have failed and neglected to pay the loan amount installments as per agreed terms and therefore the above said financial assistance/credit facility have been classified as NPA as detailed below. Demand Notice under section 13(2) of Th

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (hereinafter referred as 'SARFAESI Act' or 'Said Act') was sent to your last known addresses by Registered Post A.D. / Speed Post 4.Through this publication the undersigned being the Authorized Officer under the 'said Act', hereby call upon you to discharge your entire liabilities as mentioned below in respect of below mentioned loan accounts within 60 days from the date c publication of this notice and failing which Bank shall exercise all or any of the rights detailed under sub section 4 of section 13 of the aforesaid act and under other applicable provisions of the 'said Act'.

5. You are also put on notice that in terms of Sub-Section (13) of Section 13, you shall not transfer by sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule 'C' of the notice without obtaining written consent of the said Bank. 6.The said Bank reserves its right to call upon you to repay the entire liabilities under the said Loan Account that may arise hereafter as well as other contingent liabilities.

7.This notice is without prejudice to the said Bank's right to initiate such other actions and/or legal proceedings as it deems necessary under any other applicable provisions of Law. You are liable to pay service charges/cost/expenses, if any fo recovery actions under the said Act as applicable.

8. You are free to take inspection of the statement of account maintained by the said Bank and the loan documents executed by you relating to your Loan Account, with prior appointment

9. The said borrowers/mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property/ies and any dealings with the said property/ies shall be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd 10. For more details the unserved notice may be collected from the undersigned.

Branch/ Loan Account No./ Total Outstanding

		Notice Date	POLITICATE)	
1	. 1. Mr. Parshuram Tanaji Khade 2. Mrs. Snehal Parshuram Khade (Joint-Borrower) Sureties: 3. Mr. Vishal Dilipkumar Parmar 4. Mr. Amarjeet Thakur	NPA Date: 06.04.2022 Notice Date: 04.06.2022	Vasai (West) Branch 002433330000404 Rs.20,02,283/- outstanding as on 05.05.2022 with further interest & charges w.e.f 06.05.2022	Flat No.505 on 5th floor admeasuring 375 sq. ft. i.e 34.85 sq. mtr. carpet area in the building known as 'Shree Siddhivinayak Apartment No.2', constructed on the part of land on the Survey No.339/2, admeasuring H.R 0-10-20, lying being situated at Village Bolinj, Taluka Vasai, District Palghar - 401303 within the area of Sub Registrar at Vasai No.II (Virar), owned by Mr.Parshuram Tanaji Khade and Mrs.Snehal Parshuram Khade
2	. 1. Mrs.Ulka Chandrashekar Nair Proprietress of M/s. Ulka Kreations 2. Mr. Chandrashekar Narayan Nair (Joint-Borrower) 3. Mrs.Seema Ajit Jain (Surety)	NPA Date: 29.05.2022 Notice Date: 22.06.2022	Goregaon (west) Branch 1.003633510000803 Rs.30,50,893/- outstanding as on 29.05.2022 with further interest & charges w.e.f 30.05.2022 iii.003633510000812 Rs.49,85,020/- outstanding as on 29.05.2022 with further interest & charges w.e.f 30.05.2022 iii.003633510000821 Rs.34,81,689/- outstanding as on 29.05.2022 with further interest & charges w.e.f 30.05.2022 iv.003633510000885 Rs.77,54,555/- outstanding as on 31.05.2022 with further interest & charges w.e.f 01.06.2022 v.003633510001066 Rs.42,10,742/- outstanding as on 30.05.2022 with further interest & charges w.e.f 31.05.2022 Aggregated Outstanding total Rs.2,34,82,899/- with further interest & charges	
(1)	1. Mr. Joydeb Benimadhab Saha 2. Mrs. Jayshree Joydeb Saha (Joint-Borrower) 3. Mrs.Swapna Niranjan Sil (Surety)	NPA Date: 26.04.2022 Notice Date: 20.06.2022	Malad (west) Branch 002733310066807 Rs.11,02,529/- outstanding as on 25.05.2022 with further interest & charges w.e.f 26.05.2022	Flat No. A-24, admeasuring 25 sq. meter Built up area, Gorai (2) Yashodhan Co-operative Housing Society Limited, situated on land bearing C.T.S. No. 19, Plot No. 186, RSC -50, in the Village Borivali, Gorai 2 Borivali (West) Mumbai-400092 owned by Mr.Joydeb Benimadhab Saha and Mrs.Jayshree Joydeb Saha
4	1. Mrs.Pauline Peter Braganza Joint-Borrowers: 2. Mr.Gregory Peter Braganza 3. Mr.Sean Peter Braganza 4. Mr. Nikhil Harish Kotian	NPA Date: 25.05.2022 Notice Date: 27.06.2022	Vile Parle (East) Branch 001233580000031 Rs.15,33,987/- outstanding as on 23.06.2022 with further interest & charges w.e.f 24.06.2022	Flat No. 404, admeasuring 225 sq. ft. carpet area, situated on the Fourth floor of the building known as 'Akash Apartment No.1', Ekta Akash (SRA) Co-operative Housing Society Ltd., being at village Kole Kalyan, Taluka South Salsette, Vakola, Santacruz (East), Mumbai – 400 055 owned by Mrs. Pauline Peter Braganza

Sd/-Authorised Officer Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd.

any claim in respect of the said share should write to our Registrar, **KFi** Technologies Limited, Selenium Towe 3, Plot 31-32, Gachibowli, Financia district, Nanakramguda, Hyderabad

NOTICE

distinctive nos. 1143555 - 1155514 of Carborundum Universal Limited

standing in the name(s) of AASHISI S. GHIA and SHAILENDRA B. GHIA

under folio no CUL108560 has/hay

peen lost or mislaid and the undersigne

has/have applied to the company t issue duplicate share certificate(s) for

the said shares. Any person who ha

500032 within one month from thi

date else the company will proceed t

ssue duplicate certificate(s)

Name of the shareholder(s Sd/-AASHISH S. GHIA SHAILENDRA B. GHIA Place: Mumbai

PRAGJI SUNDARJI APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD. Regn No. MUM/WT/HSG/TC/10741/2015-16, Dt. 24/07/2015 Plot No. 821, CTS No. 935, 935 (1 to 21), Survey No. 1000, Near Mulund Police Station

N. S. Road, Mulund (West), Mumbai-400080. **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me of 23/08/2022 at 03:30 pm at the office of this authority.

Respondent No. - (1) M/s Chetna Enterprises A parternship firm throught its partner (a) Mr Mukesh T. Savla (b) Mr. Milan Patel above 1 (a) to 1 (b) having add-403-A, Navrang Shopping Arcade, Gokhale Road, Thane (West) 400602 (2) Shri Ranchod Pragji Parmai (Since Deceased unrough his LR'S) (a) Smt. Shantaben Ranchod Parmar (b) Smt. Reklia Ranchod Parmar (c) Harsukh Ranchod Parmar for self and Karta of HUF (d) Smt. Rasilaben Harsukh Parmar (e) Shri Hiten Harsukh Parmar (f) Smt. Nimisha Hiten Parmar above 2 (a) to 2 (f) having add-Room No. 25 Pragji Sundarji (Mochi) Building, Netaj Subhash Road, Mulund, Mumbai-400080 (g) Shri Prakash Ranchod Parmar (h) Shr Vishal alias Sameer Prakash Parmar above 2 (g) & 2 (h) having add-Room No. 15, Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund Mumbai-400080 (i) Shri Dilip Ranchod Parmar (j) Smt. Bharti Dilip Parmar (k) Shri. Kandarp Dilip Parmar (l) Shri Sameer Dilip Parmar (m) Smt. Harsha Sameer Parmar for self and Karta HUF above : (i) to 2 (m) having add- Village Mota Aasambia, Taluka Mandvi, Dist- Kutch, Gujrat 370435
 (n) Shri. Mahendra Ranchod Parmar for self and Karta of HUF (o) Smt. Bhanumati (n) Shri. Mahendra Hanchod Parmar for sell and Karta of HUF (o) Smt. Bhahumati Mahendra Parmar (p) Shri Ritesh Mahendra Parmar (q) Kum. Yashvi Ritesh Parmar (r) Smt. Nisha Ritesh Parmar above 2 (n) 10 2 (r) having add- Room No. 33 and 39, Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund, Mumbai-400080 (s) Shri Deepak Ranchod Parmar for self and karta of HUF (t) Smt. Neeta Deepak Parmar (u) Shri. Milan Deepak Parmar (v) Smt. Nidhi Deepak Parmar above 2 (s) to 2 (v) having add- Flat no. 29 Gita Apartments, Chandavarkar Road, Borivali (W) 400092 (w) Shr Jayant Ranchod Parmar for self and Karta of HUF (x) Smt. Kusum Jayant Parmar (y) Shri Saumil Jayant Parmar above 2 (w) to 2 (y) having add-Room No. 40, Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund Mumbai-400080 (3) Shri. Madhavji Pragji Parmar (Since deceased through his LR'S) (a) Smt. Amrutaben Madhavji Parmar (deceased) (b) Shri. Bharat Madhavji Parmar (c) Shri Kumar Madhavji Parmar (d) Smt. Vijayaben Pragji Parmar (deceased) (e) Velubai Pragji Parmar (deceased) (f) Shri. Ramiben Govindji Chavan (g) Smt. Parvatiben Ramji Gohil (h) Smt. Madhulata Chavan (i) Smt. Manjula Lalji Chavan (j) Smt. Kaushalya Suresh Jethva above 3 (a) to 3 (j) having add- Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund Mumbai-400080 (4) Shri. Lalji Praghi Parmar (Since deceased through his LR'S) (a) Shri. Anil Lalji Parmarfor self and karta of HUF (b) Smt. Bhavana Anil Parmar (c) Shri. Kusha Anil Parmar (d) Smt. Kinjal Anil Parmar above 4 (a) to 4 (d) having add-Room No. 36 Anii Parmar (d) Smt. Kinjai Anii Parmar above 4 (a) 16 4 (d) naving add-Room No. 36. Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund Mumbai-400080 (e) Shri. Navin Lalji Parmar (f) Smt. Aruna Navin Parmar (g) Shri Jayesh Navin Parmar for self and karta of HUF (h) Smt. Vrunda Navin Parmar above 4 (e) to 4 (h) having add-Room No. 5, Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund, Mumbai-400080 (i) Shri. Chandrakant Lalji Parmar for self and karta of HUF (j) Smt. Sarojbala Chandrakan Parmar (k) Shri. Manish Chandrakant Parmar (l) Shri. Jatin Chandrakan Parmar (m) Smt. Meena Chandrakant Parmar (n) Smt. Anita Chandrakant Parma above 4 (i) to 4 (n) having add- Room No. 39 and 42, Pragji Sundarji (Mochi) Building Netaji Subhash Road, Mulund, Mumbai-400080 (o) Shri. Dinesh Lalji Parmar for self and karta of HUF (p) Smt. Hansa Dinesh Parmar (q) Shri. Hardik Dinesh Parmar (r) Smt. Shital Dinesh Parmar above 4 (0) to 4 (r) having add- Room No. 6, Pragji Sundarj (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund, Mumbai-400080 (s) Smt. Leelavant Lalji Parmar (t) Kum. Bhavana alias Bhagwati Lalji Parmar above 4 (s) & 4 (t) having add- Room No. 12, Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund Mumbai-400080 **(5) Smt. Manisha alias Madhura Suresh Bhangra** add- flat no. 29, Git

be taken accordingly. **DESCRIPTION OF THE PROPERTY:-**Randhir Vihar SRA Sahkari Gruhanirman Sansth Maryadit along with land as mention Plot No. 821, CTS No. 935, 935 (1 to 21), Survey No. 1000, Near Mulund Police Station

N. S. Road, Mulund (West), Mumbai-400080 Survey No. Hissa No. Plot No. Claimed Area C.T.S. No. 935, 935 (1 to 21) **Total Area**

NPA Date/

Apartments, Chandavarkar Road, Borivali (W) 400092 (6) Smt. Aruna Anil Parmar fo

self and karta of HUF add-Pragji Sundarji (Mochi) Building, Netaji Subhash Road, Mulund

Mumbai-400080 and those, whose interests have been vested in the said property may

submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit an

say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action wi

(C.S.O. Mulund) Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2091/2022 Place : Konkan Bhàvan, Competent Authority & District Dy. Registrar, Room No. 201, Konkan Bhavan, Competent Authority & District

C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. (SEAL) Date: 27/07/2022 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co.op. Societies (2), Email: ddr2coopmumbai@gmail.com

Name of Borrower / Joint-

No Borrower / Surety/ Legal Heir(s)

4. Mr. Nikhil Harish Kotian

(Surety)

Date: 03.08.2022

Place : Mumbai

1000

वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲन्ड मोबिलिटी लिमिटेड सीआयएन : एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२

नोंद. कार्यालयः ४०१, मजला-४, २३/२५, धुन बिल्डिंग, जन्मभूमी मार्ग हॉर्निमन सर्कल फोर्ट, मुंबई-४००००१, महाराष्ट्र, भारत. कॉर्पो. ऑफिसः सर्व्हे २६/२, पुजा फार्म समोर, सयाजीपुरा, आज्वा रोड,

वडोदरा - ३९००१९, गुजरात, भारत. ırdwizard.in / वेबसाईटः www.wardwizard.in / दूर.ः ९७२७७५५०८३

सूचना व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत घ्यावयाची वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲण्ड मोबिलिटी लिमिटेडची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, अंतिम लाभांश आणि इतर बाबी

भागधारकांनी नोंद घ्यावी की कंपनी अधिनियम २०१३ (''अधिनियम'') निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२ दिनांक १३ एप्रिल २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. २२/२०२०, दिनांक १५ जून २०२०, एमसीए सर्क्युल क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०. एमसीए सर्क्यलर क्र. ३९/२०२० दिनांक ३० डिसेंबर २०२० एमसीए सर्क्युलर क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि एमसीए सर्क्युलर क्र. २०/२०२१ दिनांक ० डिसेंबर २०२१ आणि एमसीए सर्क्युलर क्र. ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, सेबी सर्क्युलर क्र सेबी /एचओ /सीएफड़ी /सीएमड़ी २ /सीआयआर /पी /२०२१ /११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ ("से**बी लिस्टिं**ग **रेग्युलेशन्स''**) च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) र्ह सभेच्या सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी मंगळवार ३० ऑगस्ट २०२२ रोजी द. १.०० वा भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घेण्यात

वरील सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात ४० व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे इमेल पत्ते नोंदवलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधित दिपॉद्विटरीजकदे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे.

सभासदांनी नोंद घ्यावी की ४० व्या एजीएमची सदर सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिव अहवाल कंपनीची वेबसाईट www.wardwizard.in स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाईट www.bseindia.com आणि दूरस्थ ई-मतदान, एजीएम प्रक्रियेच्या दरम्यान ई-मतदान आणि व्हिसी घेण्यासाठी नियुक्त एजन्सी नॅशनल स्टॉक डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध करण्यात येईल.

भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद कामकाजावर दूरुन किंवा एजीएम दरम्यान त्यांचे मतदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांसाठी दरुन किंवा एजीएर दरम्यान मतदानाची पध्दत भागधारकांसाठी सूचनेत दिलेली आहे. तपशिल कंपनीच्या वेंबसाईटवर सुध्द उपलब्ध करण्यात येईल. भागधारकांना असा तपशिल प्राप्त करण्यासाठी www.wardwizard.in ला भेट

मंडळाने एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन कंपनीच्या संपुर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १ च्य मल्यावर ७.५% दराने प्रती समभाग रु. ०.०७५/- च्या अंतिम लाभांश आणि कंपनीच्या अंशतः भरण ु झालेल्या समभागावर प्रो-रेटा लाभांश (की, अशा शेअर्सच्या भरणा झालेल्या रकमेच्या प्रमाणात लाभांश) र्च घोषणा केली आहे. तो खालीलप्रमाणे २३ ऑगस्ट, २०२२ रोजीस सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्य मभामदांना कंपनीच्या आगामी वार्षिक मर्वमाधारण मभेच्या तारखेपामन ३० दिवसात पटान करण्यात येर्डल - योग्य बँक तपशिल आणि अपडेट पूर्ण असलेल्या सभासदांना विविध ऑनलाईन ट्रान्सफर माध्यमामार्फत. चेक / डिमांड ड्राफ्ट / इतर इन्स्ट्रुमेंटस्.

फायनान्स ॲक्ट २०२० द्वारे सुधारणेनुसार आयकर अधिनियम, १९६१ नुसार कंपनीला लाभांश प्रदान किंव जमा करतेवेळी १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर प्रदान किंवा वाटप झालेल्या लाभांशावर डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (''टीडीएस'') (प्रयोज्य दराने) कापने आवश्यक आहे. टीडीएस दर हे भागधारकांची श्रेणी आणि निवासी स्थिती आणि सादर केलेल्या दस्तावेजावर बदलते अवलंबन आहेत: त्यानसार वरील लाभांश हा प्रयोज्य नसा कर कापल्यावर प्रदान करण्यात येईल. सभासद कट ऑफ तारीख म्हणजेच २३ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा पूर्वी कंपनीच्या आरटीएकडे आवश्यक दस्तावेज सादर करु शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरु सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि अंतिम लाभांशाच्या घोषणेकरिता **बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ पासून मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ (दोन्ही** दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील

भागधारकांना दिनांक ०१ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या ४० व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या टिपा आणि एजीएममध्ये हजर राहण्याचा तपशिल, माहिती, दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएम प्रक्रियेच्या दरम्यान ई-. मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वरील नमुद सर्क्युलर्सनुसार कंपनी भागधारकांना एजीएमर्च सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणार नाही. भागधारकांना वार्षिक अहवाल फक्त कंपनीकडे नोंदणीकृत ई-मेल मार्फत प्राप्त होईल

वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲण्ड मोबिलिटी लिमिटेड करित सही/-

दिनांक : ०३.०८.२०२२ कंपनी सचिव



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/७(भाग) धारक मिळकतीचे मालक मे. जे. डी. ॲण्ड कं. प्रा लि. यांनी 'पी/दक्षिण' वॉर्डच्या मंजुर विकास आरखड्यानुसार विद्यमान रोडद्वारे बाधील अशी गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/७(भाग) धारक जमीन सोपवण्याच्या ऐंवजी डेव्हलपमेंट कंट्रोल ॲण्ड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन ३२ च्या तरतुर्दीनुसार डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेटस् (डीआरसी) च्या स्वरुपातील विकास हक्क हस्तांतराच्या मंजुरीसाठी अर्ज सादर केला

मे. जे. डी. ॲण्ड कं. प्रा. लि. यांना सामंजस्य संमतीद्वारे किंवा अन्य कोणत्याही अधिनियम किंवा जमीन संपादन अधिनियम अन्वये कोणतीही भरपाई प्राप्त झालेली नाही आणि मे. जे. डी. ॲण्ड कं. प्रा. लि. यांचे नाव अजुनही गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/७(भाग) धारक प्रॉपर्टी रजिस्टर कार्डवर धारक म्हणुन दर्शवित आहे. तेव्हापासून मे. जे. डी. ॲण्ड कं. प्रा. लि. यांना कोणतीही भरपाई प्राप्त झालेली नाही आणि आता मे. जे. डी. ॲण्ड कं. प्रा. लि. यांनी डीआरसी स्वरूपात विकास हक्ष हस्तांतरणाच्या मंजुरीकरिता अर्ज केला आहे. कोणीही व्यक्ती किंवा व्यक्तींना (ज्याचा अर्थ व्यक्ती, संस्था, कंपन्या, व्यक्तींच्या संस्था, वैधानिक संस्था/मंडळ किंवा अन्य प्राधिकरण इ. सह) ज्यांना त्यासाठी कोणतीही माहिती आणि/किंवा मालकीहक, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, गहाण, बक्षीस, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, विश्वस्त, वारसाहक्क, अत्यंदान, कब्जा, देखभाल, जंगमगहाण, प्रभार, धारणाधिकार, सुविधाधिकार, कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद किंवा अन्यथा किंवा कोणत्याही प्रकारचा कोणताही अन्य हक्क किंवा हितसंबंधाच्या मार्गाने आणि सामंजस्य संमतीद्वारे किंवा अन्य कोणत्याही अधिनियम किंवा जमीन संपादन अधिनियम अन्वये कोणतीही भरपाई प्राप्त झालेली नाही ज्यावर डीआरसीच्या अर्जदारांचा दाव्याच्या मार्गाने कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी किंवा हरकत असल्यास आणि जर सदरची माहिती वेगळी असेल याद्वारे लिखित पद्धतीने निम्नस्वाक्षरीकारांना कायद्याचे अधिकारी यांचे कार्यालय, कायदा विभाग, पालिका मुख्य अधिकारी (अनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे अशा कोणत्याही पुष्ट्यर्थ दावा/आक्षेपाकरिता कागदोपत्री पुरावा वा न्यायालय आदेश यासह सदर प्रसिद्धीच्या तारेखापासून १५(पंधरा) दिवसात सूचित करण्याची विनंती आहे, अन्यथा असा दावा आणि मागणी सर्व हेतू आणि उद्देशाकरिता अधित्याग केल्याचे समजण्यात येईल.

वरील नमुद केल्याप्रमाणे दावा वा आक्षेप प्राप्त न झाल्यास, एमसीजीएम अशा कोणत्याही दावा वा हितसंबंधासंदर्भात वा कोणत्याही संदर्भाशिवाय त्यांच्या स्वतःच्या गुणांवर डीआरसी स्वरूपात विकास हक्काच्या हस्तांतरणाच्या संमतीची प्रक्रिया पूर्ण करेल, जे सर्व हेतू आणि उद्दिष्टांकरिता अधित्याग केल्याचे समण्यात येईल आणि सदर बीएमसीवर बंधनकारक असणार नाही.

वरील उल्लेखित परिशिष्टः

'पी/दक्षिण' पालिका वॉर्डच्या मंजुर विकास आराखड्यामधील विद्यमान रोड द्वारे बाधीत मोजमापित ५२५.०० चौ.मी. किंवा तत्सम, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील गाव पहाडी गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/७(भाग) धारक आणि स्थित, वसलेल्या मोकळी जमीन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि पुढील प्रमाणे सीमाबध्द:

पूर्वेला किंवा त्या दिशेने : गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/८

आणि ६०/४ पश्चिमेला किंवा त्या दिशेने : वालभाट नाला

दक्षिणेला किंवा त्या दिशेने : गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/८

उत्तरेला किंवा त्या दिशेने : गाव गोरेगावचा सी.टी.एस. क्र. ६०/३

सदर दिनांक ०२ ऑगस्ट, २०२२ सही/-

(श्रीम. कोमल पंजाबी) वकील आणि कायदा अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिकाकरिता

पीआरओ/९५९/जाही/२०२२-२३ झाडे लावा, झाडे जगवा. अवेलीकन निधी लिमिटेड

CIN: U65990M H2020PLN338449 फ्लॅर के ६०४ मार्डनाथ अपार्टमेंर चेग नगर रविकिरण हाउमिंग मोमायरी मानपाडा रोड, डोंबिवली, पूर्व ठाणे-४२१२०१

ई-मेल आयडी : samyakmail.com@red ; फोन क्र. : +९१- ८८७९६७६५२४ वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अवेलीकन निधी लिमिटेड (कंपनी) र्च ०२ री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. (भा.वे. दरम्यान आयोजित केली जाईल. एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय, सभेचे ठिकाण . कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजे फ्लॅट क्रमांक ६०४, साईनाथ अपार्टमेंट, चेरा नगर, रविकिरण गृहनिर्माण संस्था, मानपाडा[ँ] रोड, डोंबिवली, पूर्व ठाणे-४२१२०१ येथे असेल, व्यवसायाचे संक्षिप्त वर्णन खालीलप्रमाणे

९. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी स्टॅंडअलोन ऑडिट केलेले आर्थिक स्टेटमेंट्स प्राप्त करणे. विचारात घेणे आणि स्वीकारणे आणि त्यावरील वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल आणि मंडळाचा

श्री विशाल ध्रुवराज चौरे (डीआयएन: ०८७१४३३९) यांची नियुक्ती करण्यासाठी, जे या वार्षिक सर्वसाधार

सभेत संचालक म्हणून रोटेशनद्वारे सेवानिवृत्त होतात आणि स्वतःला पुनर्नियुक्तीसाठी प्रस्ताव देतात;

एवेलिकन निधी लिमिटेड अग्राधना भीमराव गडपार डीआयएन : ०८७१४३४४

फ्लॅट क्रमांक ६०४. साईनाथ अपार्टमेंट. चेरानगर रविकिरण हाउसिंग सोसायटी, मानपाडा रोड डोंबिवली पूर्व ठाणे-४२१२०२, महारा

जाहीर नोटीस

ॲड. श्री. ओमप्रकाश व्ही. भरींडवाल अपिलकाराचे वकील

मे. उपविभागीय अधिकारीसाो, ईगतपुरी । त्रंबकेश्वर यांचे नाशिक येथील न्यायालयात ...

आर टि एस अपिल क्र. २८। २०२२

ठिकाण: डोंबिवली, ठाणे

श्री. मारुती एकनाथ बगाड (मयत) कायदेशीर वारस

... अपिलकार

१) श्री. सुरेश तुकाराम बगाड बी. विंग – 8, समृध्दी को– ऑप. हौसिंग सोसायटी.

स्वामी नारायण नगर, कोकण बँकेचे

बाजुला, कल्याण पश्चिम, जि. ठाणे. २) श्री. किसन लक्ष्मण बगाड

३) श्री. रामभाऊ लक्ष्मण बगाड

अीमती लक्ष्मीबार्द शिवराम आहेर

५) श्रीमती फुलाबाई शिवराम आहेर

६) श्री. मनोहर धोंडु बगाड

क्र. २ ते ३ व ५ ते ६ सर्व रा. मु. निनावी, पो. पिंपळगाव, घाडगा, ता. ईगतपुरी, जि नाशिक

क्र. ४ रा. पिंपळगाव घाडगा, ता. ईगतपुरी, जि. नाशिक.

ज्याअर्थी अपिलकार यांनी सदरह अपिल हे तुम्ही जाबदेणार यांचे विरुध्द अपिलामधील नम्द्र, मौजे निनावी या गांवचे शिवारातील शेतमिळकती गट नं. ३३४ या शेतमिळकती संदर्भातील म. तहसिलदार, ईगतपुरी यांचे निर्णयाविरुध्द दाखल केलेले असून त्याअर्थी सदर अपिलाचे नोटीस तुमचे वरील नमूद पत्त्यांवर काढले असता पोस्टाचे शेऱ्यानुसार तुम्ही नमुद पत्त्यावर आढळून आलेले नाही सबब तुम्हांस या जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, तुम्ही तमची बाजू मांडण्यासाठी स्वत: अगर यथायोग्य सूचना दिलेले प्रतिनिधी अगर विकलांमार्फत दि. ०८/०८/२०२२ रोजी उपरोक्त नमूद जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात असलेले नाशिक येथील न्यायालयात ठिक ०३.०० वाजता हजर व्हावे. उपरोक्त तारखेस तुम्ही हजर न झाल्यास तुम्हांस या अपिलाबाबत काही म्हणावयाचे नाही असे समजण्यात येऊन तुमचेविरुध्द योग्य ती सुनावणी होऊन योग्य तो निर्णय दिला जाईल याची नोंद घ्यावी. आज रोजी सदर जाहीर नोटीस

दि. २७ माहे जुलै, सन २०२२ रोजी माझे सहिने व न्यायालयाचे शिक्यानिशी दिले असे. उपविभागीय अधिकारी. ईगतपुरी । त्रंबकेश्वर यांचे कार्यालय

मॅक्स इंडिया लिमिटेड

(पूर्वीची अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड) कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल७४९९९एमएच२०१९पीएलसी३२००३९ **नोंदणीकृत कार्यालय :** १६७, पहिला मजला, प्लॉट - १६७ ए, रेडी मनी मॅन्शन डॉ ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०१८

फोन :+ ९१ - १२० - ४६९६००० संकेतस्थळ: https://www.maxindia.com ई मेल : corpsecretarial@maxindia.com

सूचना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

सूचना याद्वारे येते की, मॅक्स इंडिया लिमिटेड (पूर्वीची अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनी ची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्यानुसार विषयानुरूप निगम व्यवहार मंत्रालय द्वारे जारी सर्वसामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल, २०२० सर्वसामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२०. दिनांकीत १३ एप्रिल. २०२०. सर्वसामान्य सर्क्यलर क्र. २०/२०२०. दिनांकीत ५ मे. २०२० प्तर्वसामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दिनांकीत ५ मे, २०२२ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिय द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे, २०२०, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवारी. २०२१ आणि सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकीत १३ मे, २०२२ (सेबी सर्क्युलर्स) (यापुढे त्यांचा एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय येण्यास अनुमती अनुसार होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातन वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या . कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

।वश्यक आणि लागू असलेल्या परिपत्रकांना अनुसरून, ज्या संभासदांनी आपले इ मेल डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे कट ऑफ तारीख गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत नोंदणीकृत केलेले आहेत, अशा सभासदांना ३ रऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीने दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण केली आहे. वित्तीय वर्ष २०२१ करिता सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०- २१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या प्रति प्रत्यक्ष स्वरूपात पाठविण्याची प्रक्रिया एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसरून निलंबित करण्यात आली आहे. वार्षिक अहवाल, ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अन्य आवश्यक ती पत्रके कंपनीचे संकेतस्थळ https://www.maxindia.com/wp-content/uploads/2022/08/SEDISMAXINDIAANNUALRE PORT2022.pdf तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ nttps://www.evoting.nsdl.com येथे अपलोड करण्यात आली आहेत आणि संबंधित पत्रके स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळे https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com येथे पाहता येतील.

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया कायद्याचे कलम १०८ मधील तरतटीं तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम २०१) चा नियम २० आणि (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तसेच सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्सचा नियम ४४ यांना अनसरून. ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या सर्व विषयांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी कंपनी आपल्या सभासदांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने (दूरस्थ इ मतदान) किंवा ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. (इ मतदान)

दूरस्थ इ मतदान कालावधीला रविवार, दिनांक २१ ऑगस्ट, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसा सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ केला जाणार असून, ही प्रक्रिया <mark>बुधवार दिनांक २४ ऑगस्ट, २०२१ रोजी</mark> **भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता** संपुष्टात येणार आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि बेळेनंतर दरस्थ इ मतदान पारूप दरस्थ इ मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे.आणि त्यानंतर दूरस्थ इ मतदान करू दिले जाणार नाही. दूरस्थ इ मतदान तसेच ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने होणारे मतदान यासंदर्भातील माहिती आणि त्या संदर्भातील सूचना तसेच दूरस्थ इ मतदाना संदर्भातील युजर आयडी आणि पासवर्ड यांची माहिती सभासदांना इ मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. संबंधित लॉग इन क्रेडेन्शियल्स ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसीच्या माध्यमातन सहभागी होण्यासाठी वापरता येऊ शकतील.

ज्या सभासदांची नावे डिपॉझिटरीजयांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत मतदानासाठी निर्धारित केलेल्या कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२१ रोजी नोंदणीकृत असतील असे सभासद दूरस्थ इ मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. जी व्यक्ती कट ऑफ तारखेला कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तींनी ही सचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारखेला तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अरं सभासद मतदानासाठी पात्र असतील आणि आपला डीपी आयडी तसेच क्लायंट आयडी (एनएसडीएलच्य संदर्भात) किंवा बेनिफिशिअरी आयडी (सीडीएसएल संदर्भात) यांचा वापर करून लॉग इन करू शकतात त्याच प्रमाणे ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या सचनांचा संदर्भ घेऊन पासवर्ड निर्माण करू शकतात. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहेकार्य हवे असेल तर सभासद evoting@nsdl.co.in येथे संपर्क

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजाव शकतात. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सभेला उपस्थित राह शकतात, माः त्यांना ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करता येणार नाही. दुरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात तसेच ३ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ड मतदान प्रकियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास किंवा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातः वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्या संदर्भात तांत्रिक सहकार्याची आवश्यकता असल्यास सभासद एनएसडीएल (ई-मतदान सुविधेकरिता) यांच्याशी ई मेलच्या माध्यमातून evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० तसेच १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकतात किंवा श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, टेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मंबई - ४०० ०१३ येथे किंवा त्यांचे विहित इ मेल तपशील amitv@nsdl.co.in किंवा pallavid@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले इ वोटिंग युज मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात.

कंपनीचे संपर्ण समभाग डीमॅट स्वरूपात आहेत. तथापी अधिनियमाच्या कलम ९१ च्या आवश्यकतानसा सभासदांचे नोंदवही आणि कंपनीचे शेअर्स ट्रान्स्फर बुक्स एजीएम कारणास्तव शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ पासून गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही समाविष्टीत) पर्यंत बंद राहील.

ठिकाण : नोएडा

दिनांक : १ ऑगस्ट, २०२२

संचालक मंडळाच्या आदेशानसा मॅक्स इंडिया लिमिटेड यांच्या करित (पूर्वीची अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड) पंकज चावल

> कंपनी सेकेटरी सभासदत्व क्र. : एफसीएस - ६६२५

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक, मिरा रोड पूर्व॥ शाखा, पत्ता: मिरारोड पूर्व

सोने लिलाव विक्री सूचना

खाली नमद केलेल्या व्यक्तींना यादारे सचित केले जाते की ते कर्ज खात्यातील थकबाकीची भरपाई करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांना नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेल्या नोटिसा बँकेला वितरीत केल्याशिवाय परत केल्या आहेत. त्यामळे त्यांना थकबाकी आणि इतर शुल्कांची भरपाई करण्याची आणि तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजची ०३/०८/२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी विमोचन करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे न झाल्यास सदर सिक्युरिटीज बँकेकडून कर्जदाराच्या किंमतीवर बँकेच्या आवारात सार्वजनिक लिलावात ०३/०८/२०२२ रोजी दुपारी २.३० वा. किंवा त्यानंतर कोणत्याही अन्य सोयीस्कर तारखेला पुढील सूचना न देता, बँकेच्या पूर्ण इच्छेनुसार विकल्या

अनु. क्र.	कर्जाची तारीख	कर्ज क्रमांक	कर्जदाराचे नाव आणि पत्ता
१	१६/०२/२०२१		५६०१, शुपकमा, सिद्धार्थ नगर, मीरारोड (पूर्व)
दिनांक : ०२,	102/2022		सही/- प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

याद्वारे **नोटीस** देण्यात येत आहे की **संजय दिलीप परमार** फ्लॅट **३०१-**बी, शांती कमल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. येथे राहणारा, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. ए. रोड, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई-४०००१२ पत्ता असलेला. त्यांचे मूळ **शेअर सर्टिफिकेट क्र. ०९५** हरवले आहे किंवा गहाण झाले आहे ज्यामध्ये ९४१ ते ९५० (दहा शेअर्स) रु. ५०/ - त्यांनी प्रत्येकी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी उक्त सोसायटीच्या सेक्रेटरीकडे अर्ज केला आहे.

कोणत्याही व्यक्तीस कोणताही दावा, हक्क, शीर्षक, व्याज, धारणाधिकार किंवा तारण, गहाण इत्यादी असल्यास सदर नोटीस जारी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत उक्त सोसायटीच्या सचिवाला लेखी कळवावे. त्यात अयशस्वी झाल्यास, त्याविरुद्ध कोणताही दावा प्रलंबित नाही असे मानले जाईल आणि सचिव त्यांना (अर्जदाराला) ३०१-बी असे डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करतील. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे दावे स्वीकारले जाणार नाहीत.

> सचिव शांती कमल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

डॉ. बी.ए. रोड, चिचपोकळी (पू) मुंबई मुंबई-४००१२ 02.0८.२0२२

लिगेअर फिनवेस्ट लिमिटेड

भोखला इंडस्ट्रीअल इस्टेट, नवी दिल्ली ११००२०

कोटी बत्तीस लाख पन्नास हजार फक्त) असेल.

विंग

ए

ए

ए

ए

बी

बी

बी

बी

बी

दावे आणि मागण्यांसह येणी/विक्री प्रक्रिया

फ्लॅट क्र.

ए/६०३

ए/९०१

ए/९०२

ए/९०३

ए/१००१

ए/१००२

बी/२०६

बी/८०६

बी/९०६

बी/१००४

ए/८०३

बी/१००६

दुकान १ ते ११

90

??

85

83

अ.क्र. विंग

3

9

9

90

??

99

83

प्रभार सोडून दिले.

ए

ए

ए

ए

बी

बी

बी

बी

कनॉट प्लेस, नवी दिल्ली – ११०००१ कॉर्पोरेट कार्यालयः मॅक्स हाऊस, ७ वा मजला, व्लॉक ए, डॉ. झा मार्ग, ओखला फेझ ॥,

परिशिष्ट-।∨-ए

(नियम ८(६) आणि तरतूद नियमावली ९ (१) च्या तरतुदीन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरीटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट

नियमावली, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या

विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना

याद्वारे सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदारांना सूचना देण्यात येते की, तारण धनकोंकडे

तारण/प्रभारित खालील वर्णिलेल्या मिळकतीचा रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड, तारण धनकोच्या

प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सांकेतिक कब्जा घेण्यात आला ती कर्जदार/ हमीदार/ गहाणदार नावे १)

श्री साई कन्सलटंट, २) दीप विनोदकुमार तन्ना, ३) जयेश विनोदकुमार तन्ना, ४) संदिप

विठोबा तन्ना, ५) विवेक जयेश तन्ना जसे की वरील उल्लेखित यांच्याकडून आरएफएलल

३०.०६.२०२२ रोजीस थकीत **रु. १२,५३,६२,५८०.९७ (रूपये बारा करोड त्रेपन्न लाख बास**ष्ट

हजार पाचशे ऐंशी आणि पैसे सत्त्याण्णव फक्त) सह तारखेपर्यंतचे व्याज, परिव्यय आणि प्रभार

तसेच कर्जदार/ हमीदार/ गहाणदार यांच्याकडून थकीत कर्ज ०९.०१.२०२२ रोजी थकबाकी रू

११,१९,११,९४२.५१/– (रूपये अकरा कोटी एकोणीस लाख अकरा हजार नऊशे बेचाळीस आणि

रकावन्न पैसे फक्त) सह त्यावरील पुढील व्याज सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयं

न्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या दिनांक ०९/०१/२०२० च्या सूचनेच्या तारखेपासून

् दिवसांत तारण धनकोंना कर्ज रकमेची परतफेड करण्यात खालील कर्जदारांनी कसर केली याच्य

म्सुलीकरिता २५.०८.२०२२ रोजी जे आहे जेथे आहे जे आहे जसे आहे आणि जे आहे ज्यानुस

आहे तत्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मूल्य **रू. १३,२५,००,०००/- (रूपये तेरा को**टी

पंचवीस लाख फक्त) आणि इसारा अनामत रक्कम (इअर) **रू. १,३२,५०,०००/- (रूपये एक**

स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन

मुंबई उपनगर जिल्हा, महाराष्ट्र– ४०००६७ च्या नोंदणी उपजिल्ह्यातील बिल्डिंग श्री साई जय

श्रीनाथ निवास, विंग ए आणि बी शी अनुषंगिक आणि त्याखाली असलेल्या आणि स्थित

मोजमापित २१९७.८४ चौरस मीटर्स वर बांधलेल्या किंवा बांधण्यात येणाऱ्या खालील

प्रमाणशीर जमीन आणि मिळकतीच्या बांधकाम आणि विकास हक्कासह एकत्रित खालील

फ्लॅट क्र. धारक सर्व तो परिसर आणि द्वारे सीमाबध्द:- पूर्व:- प्लॉट क्र. ३६, पश्चिम:

गहाण युनिटचा तपशिल:-

११वा

११वा

११वा

१२वा

१२वा

४था

१०वा

११वा

१२वा

१०वा

१२वा

तळ मजला

चटई क्षेत्र

७३४

७३४

६७४

७३४

७३४

४७५

४६७

४६७

8080

४६७

प्लॉट क्र. ४०, उत्तर:- हबिब भाई रोड, दक्षिण :- प्लॉट क्र. ३८-ए.

ए/६०३

ए/९०१

ए/९०२

ए/९०३

ए/१००१

ए/१००२

बी/२०६

बी/८०६

बी/९०६

बी/१००४

ए/८०३

बी/१००६

दुकान १ ते ११

गहाण ठेवणाऱ्यांनी मान्यता दिलेल्या कोणत्याही हक्कदारासाठी कर्जदारांच्या

हक्काचा कोणताही भाडेपट्टा/विक्रीकरिता किंवा कोणत्याही युनिटस्चा कोणताही भाडेपट्टा/लिव्ह

ॲण्ड लायसन्स/विक्रीशी संबंधित सर्व प्रक्रियेपर्यंत मर्यादित न राहता त्यासह कर्जदारांना कोणत्यार्ह

वेळी थकीत, देणी, देय बनलेल्या किंवा मालकीच्या अशा किंवा गहाणवटदारांच्या आता

देणी/देय/मालकीच्या अशा आणि श्री साई जय श्रीनाथ निवास प्रकल्पामधील खालील नमुद

फ्लॅटस्च्या संबंधातील सर्व गहाणवटदारांद्वारे प्राप्त किंवा प्राप्त होणारे आणि/किंवा त्यांना देय सर्व

रकमेच्या संदर्भातील किंवा मधील कोणत्याही प्रकारचे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ,

मजला क्र.

८वा

११वा

११वा

१२वा

१२वा

४था

१०वा

११वा

१२वा

१०वा

१२वा

तळ मजला

सी. मोजमापित २१९७.८४ चौरस मीटर्स गाव मालाड (उत्तर) चा सीटीएस क्र. ३२३,

३२३ए, ३२३१ ते २ येथे स्थित आणि वसलेल्या सर्व्हे क्र. ९३ धारक मोजमापित २१९७.८४

चौरस मीटर्स जिमनीच्या सर्व त्या भाग किंवा विभागावर बांधण्यात किंवा उभ्या राहणाऱ्य

जय श्रीनाथ निवास को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीच्या

संदर्भातील विकास आणि बांधकाम हक्कासह बांधकामानंतर उपलब्ध संलग्न बांधलेले

आरएफएल यांनी शॉप क्र. ६ आणि शॉप क्र. ९ ला एनओसी जारी दिली आणि त्यावरील

जाहीर सूचना

l. धवल धीमंत शाह आणि ३. श्री. जय धीमंत शाह (यानंतर '**'मालक''** म्हणून असा संदर्भित) यांच्या हक्क नामाधिकार, आणि हितसंबंध तपास आहोत

कोणत्याही व्यक्तींचे परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क नामाधिकार, इस्टेट, शेअर किंवा हितसंबंध जसे की करार, मागणी, वारसाहक्क, विक्री, हस्तांतर, अदलाबदल अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, प्रसंविदा, करार, वारसा, दावा, ताबा, भोगवटा, भाड्याने देणे भाडेपद्वा, पोट-भाडेपद्वा, प्रलंबित वाद, अदलाबदल, परवाना, धारणाधिकार, शेअर, कुळवहिवाट, पोट-कुळवाहिवाट, निर्वाह, सुविधाधिकार, मृत्यूपत्र, मयत, अंत्यदान, विभागणी, वाद, हुकूम, जप्ती, निषेधाज्ञा आदेश . संपादन, अधिग्रहण, भार, विकास हक्क, संयुक्त उपक्रम, व्यवस्था, भागीदारी, कर्जे, अग्रिम, एफएसआय/टीडीआर चा वापर, किंवा कायद्याच्या कार्यचलनाद्वारे किंवा अन्य किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याचा कोणत्याही भाग किंवा त्यावरील संरचना/नांवर किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा विकास/विक्री करण्याचा मालकांचा हक्क किंवा अन्य काहीही असल्यास तसे लिखित स्वरुपात पृष्ठचर्थ दस्तावेजीय पुराव्यांच्य प्रमाणित सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना तिचा पत्ता फलॅट क्र.१८०५, १८ वा मजला, वेलेन्सीया पॅराडाईज, डॉ डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनलगत, लेमिंग्टन रोड, ग्रँट रोड (पूर्व), मुंबई-४०० ००७ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, कोणतेही तसे प्रस्तावित दावे, हक्क किंवा नामाधिका मसल्यास ते त्यागीत किंवा परित्यागित समजले जातील आणि मालक आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकितांवर ते बंधनकारक असणार नाही.

वरील उल्लेखित परिशिष्ट मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि ठाणे च्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा चे जुने सर्व्हें क्र. १७७ हिस्सा क्र. २६ संबंधित नवीन सर्व्हें क्र. ८४ हिस्सा क्र. २६ येथे स्थित, असलेले आणि वसलेले गाव राई, तालुका आणि जिल्हा ठाणे च्या शेत जिमन मोजमापित ७८० चौ. मीटर्स किंवा आसपास चे ते सर्व भाग आणि विभाग पर्वेस किंवा त्यादिशेने

: गाव राई च्या एच. क्र. २७, ४२ आणि ४६, नवीन जिमन धारक एस. क्र. ८४ : गाव राई च्या एच. क्र. ४१, नवीन जिमन धारक एस. क्र. ८४ उत्तरेस किंवा त्यादिशेने : गाव राई च्या एच. क्र. २३, नवीन जमिन धारक एस. क्र. ८५ दक्षिण किंवा त्यादिशेने : गाव मोरवा च्या नवीन जमिन धारक एस. क्र. १८ ठिकाण : मुंबई श्रीम. देवयानी प्रकाश कारंडे

चना याद्वारे तमाम जनेतला कळविण्यात येते की मी परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भात १. श्री. अक्षय चंद्रकांत सोमय . अनिता सायमन अल्मेडा ३. श्री. संजय जितेंद्र चंदराना ४. श्री. संजय विठ्ठलदास टन्ना आणि ५. हरेश मूळजीभाई आहोत.

नामाधिकार, इस्टेट, शेअर किंवा हितसंबंध जसे की करार, मागणी, वारसाहक्क, विक्री, हस्तांतर, अदलाबदल अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, प्रसंविदा, करार, वारसा, दोवा, ताबा, भोगवटा, भाड्याने देणे, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, प्रलंबित वाद, अदलाबदल, परवाना, धारणाधिकार, शेअर, कुळवहिवाट, पोट-कुळवाहिवाट, निर्वाह, सुविधाधिकार, मृत्यूपत्र, मयत, अंत्यदान, विभागणी, वाद, हुकूम, जप्ती, निषेधाज्ञा आदेश वापर, किंवा कायद्याच्या कार्यचलनाद्वारे किंवा अन्य किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याचा कोणत्याही भाग किंवा त्यावरील संरचना/नांवर किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा विकास/विक्री करण्याचा लकांचा हक्क किंवा अन्य काहीही असल्यास तसे लिखित स्वरुपात पुष्ठचर्थ दस्तावेजीय पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना तिचा पत्ता १८०५, १८ वा मजला, बेलेन्सीया पॅराडाईज, डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनलगत लेमिंग्टन रोड, ग्रैंट रोड (पूर्व), मुंबई–४०० ००७ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, कोणतेही तसे प्रस्तावित दावे, हक्क किंवा नामाधिकार असल्यास ते त्यागीत किंवा परित्यागित समजले जातील आणि मालक आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकितांवर ते बंधनकारक असणार नाही.

वरील उल्लेखित परिशिष्ट मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि ठाणे च्या नोंदणीकत जिल्हा आणि उप-जिल्हा चे जुने सर्व्हें क्र. २० हिस्सा क्र. २३ संबंधित नवीन सर्व्हे क्र. ८५ हिस्सा क्र. २३ येथे स्थित, असलेले आणि वसलेले गाव राई, तालुका आणि जिल्हा ठाणे च्या शेत जिमन मोजमापित ८१० चौ. मीटर्स किंवा आसपास चे ते सर्व भाग आणि विभाग. पूर्वीकडे किंवा त्यादिशेने : नवीन जिमन धारक एस. क्र. ८५, एच. क्र.२१ आणि २७

उत्तरेस किंवा त्यादिशेने • नवीन जमिन धारक एस. क. ८५. एच. क. १४. १८ आणि २०

दाक्षिणेस किंवा त्यादिशेने : नवीन जिमन धारक एस. क्र. ८४ ठिकाण : मुंबई

श्रीम. देवयानी प्रकाश कारंडे वकील उच्च न्यायालय

SONATA

RELIGARE

६७४

७३४

४६७

६७४

७३४

७३४

४७५

४६७

8080

६७४

७३४

४०४६

येणी

(रु. कोटीत)

9.4480

१.६९५४

१.६९५४

9.4480

8.8848

१.६९५४

9.0990

8.8848

१.६९५४

7.8899

9.4480

8.8848

१८.५११९

दिनांक : ३ ऑगस्ट, २०२२

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

सीआयएन : एल७२२००एमएच१९९४पीएलसी०८२११० नोंदणीकृत कार्यालय: २०८, टी वी इंडस्टियल इस्टेट, दुसरा मजला, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३० कॉपोरेट कार्यालय: १/४ एपीएस ट्रस्ट बिल्डिंग, बुल टेंपल रोड, एन. आर. कॉलनी, बेंगळुरू ५६० ०१९ दरध्वनी : ९१-८०-६७७८१९९९, फॅक्स : ९१-८०-२६६१०९७२ ई-मेल: info@sonata-software.com संकेतस्थळ: www.sonata-software.com

टपाल मतपत्रिका आणि दूरस्थ ई-मतदान करिता सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की कंपनी कायदा २०१३ (अधिनियम) चे कलम १०८ आणि ११० आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (नियम) मधील नियम २० आणि २२ च्या वाचनासह आणि कायद्याच्या इतर लागू तरतूर्दी आणि नियम, जर असतील, च्या अनुषंगाने आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय द्वारे जारी सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र. २२/२०२० दिनांक १५ जून २०२० क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२० आणि क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र. ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि इतर संबंधित परिपत्रक, जर असतील, च्या वाचनासह आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोजर्स रिकायरमेंट्स) विनियमन २०१५ (लिस्टिंग रियुलेशन्स) चे रेग्युलेशन ४४, भारतीय कंपनी सचिवालय संस्थान यांचेद्वारे जारी सेक्रेटेरिअल न्टॅण्डर्ड्स ऑन जनरल मीटिंग्स (एसएस-२) आणि इतर लागू कायदे, नियम आणि विनियम वेळोवेळी सुधारित प्रमाणे आणि लागू असलेले कोणतेही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्निर्मित कायदा सामिल) च्या अनुषंगाने बोनस शेअर्स जारी करण्यासाठी सामान्य ठराव माध्यमाने प्तभासदांची संमति मिळविण्याकरिता कंपनी द्वारे मंगळवार २ ऑगस्ट २०२२ रोजी टपाल मतपत्रिका सूचना त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक मोड ने पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे ज्या प्तभासदांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट (आरटीए) अर्थात केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड किंवा डिपॉझिटरी /डिपॉझिटरी सहभागीं यांचेकडे नोंदणीकृत आहेत.

याद्वारे सभासदांना खालील प्रमाणे कळविण्यात येत आहे कि :

- १. कंपनी द्वारे त्या सभासदांना २ ऑगस्ट २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक मोड ने टपाल मतपत्रिक सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे ज्या सभासदांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट (आरटीए) अर्थात केफिन टेक्नॉलीज लिमिटेड किंवा शुक्रवार २९ जुलै, २०२२ (कट-ऑफ तारीख) रोजी डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागी यांचेकडे नोंदणीकृत आहेत.
- स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतपत्रिका सूचना कंपनीच्या वेबसाइट www.sonatasoftware.com, ई-मतदान एजंसीच्या वेबसाइट : https://www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाइट म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) www.nseindia.com आणि बीएसई लिमिटेड (BSE) www.bseindia.co वर उपलब्ध आहे.
- ्ई–मतदानाचा लाभ घेण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने कट–ऑफ तारीख २९ जुलै २०२२ आहे. ज्या सदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीज द्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे, फक्त तेच सदस्य दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र आणि अधिकृत असतील.
- ४. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनेत, टपाल मतपत्रिका सूचनेची भौतिक प्रत, टपाल मत पत्रिका प्रपत्र आणि प्री-पेड बिझनेस लिफाफासह मतपत्रिका सूचना सदस्यांना पाठवल्या जाणार नाहीत आणि त्यानुसार, सदस्यांनी त्यांची संमती किंवा असहमती फक्त नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवेद्वारे खालील कालावधी दरम्यान कळविणे आवश्यक आहे :

	सकाळी ०९.०० वा. (आयएसटी) गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२	
दूरस्थ ई-मतदानाची समाप्ति :	सायं. ०५.०० वा. (आयएसटी) शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२	
<u> </u>		

यानंतर एनएसडीएल यांचे द्वारे मतदानासाठी दुरस्थ ई-मतदान सुविधा निष्क्रिय केली आणि सदर तारखेच्या आणि वेळेच्या नंतर याची परवानगी दिली जाणार नाही.

- ्दरस्थ ई-मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती टपाल मतपत्रिका सूचनेत दिलेली आहे.
- ६. कंपनीच्या मंडळाने ठरविलेल्या रिकॉर्ड तारखेला सदस्यांना या उद्देश्याकरिता त्यांच्याकडे असलेल्या १:३ अर्थात विद्यमान प्रत्येकी रुपये १/- (रुपये एक मात्र) च्या पूर्ण भरणा केलेल्या ०३ (तीन) इकिटी शेअर्स करिता रुपये १/- (रुपये एक मात्र) चे नवीन पूर्ण भरणा केलेले ०१ (एक) शेअर या प्रमाणात शेअर्सचे वाटप केले जातील.
- ई-मेल पत्ता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची पद्धत :

भौतिक धारक	ज्या सदस्यांनी कंपनी किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट (आरटीए) यांचेकडे आपले ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, ते einward.ris@kfintech.com वर ईमेल पाठवून आपले ईमेल नोंदणीकृत करू शकतात.
डीमॅट धारक	डीमॅट स्वरूपातील शेअरधारकांना विनंती आहे की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट करावे.

- ८. टपाल मतपत्रिकेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मंडळाने श्री विजयकृष्ण के टी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (सीपी : ९८०) यांची छाननीकर्ता म्हणून नियक्ती केली आहे
- ्छाननी अहवालासह टपाल मतपत्रिकेचे निकाल मंगळवार, ६ सप्टेंबर २०२२ नंतर घोषित केले जातील. ते कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील, ज्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स सध्या सूचीबद्ध आहेत त्यांना कळवले जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.sonata-software.com आणि एनएसडीएल वेबसाइट, :https://wwww.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केले जाईल.
- १०.कोणत्याही शंका असल्यास, सदस्यांनी शेअरधारकांसाठी ई-मतदान यूजर मॅन्युअल आणि शेअरधारकांकरिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) हे पहावे जे www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शन वर उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४४३० वर कॉल करावे किंवा evoting@nsdl.co.in वर आम्हांस विनंती पाठवावी किंवा कु. सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल किंवा कु. सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशी संपर्क साधावा जे evoting@nsdl.co.in वर ई-मतदान संबंधित तक्रारी व समस्यांचे निराकरण करतील.

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड सार्ठ कंपनी सचिव, अनुपालन अधिकारी आणि प्रमुख-लीगल

संचालक मंडळाच्या आदेशानसा

दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२२

प्राधिकृत अधिकारी

ज्ञात भार विक्री करण्यात येणाऱ्या तारण मत्तेवर कोणताही भार संबंधी आरएफएलला माहीत नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या समाधानाकरीता तारण मत्तेचा स्वत: मुल्यांकन करावे. तारण धनको (आरएफएल) वरील उल्लेखित तारण मत्ताची कोणतीही हमी किंवा कोणतेही प्रतिनिधीत्व सह त्र्यासंबंधी फिटनेस/ नामाधिकार नसेल.

कोणत्याही इतर माहीतीकरीता, कृपया संपर्क **श्री. संतोष आगसकर यांचा मोबाईल क्र** ८१६९०६४४६२ किंवा त्यांचा ईमेल आयडी: santosh.agaskar@religare.com येथे संपर्क करावा आणि **श्री. राकेश चिपटे मोबाईल क्र. ९८३३७३४९३४** किंवा त्यांचा ईमेल आयडी: rakesh.chipte@religare.com येथे संपर्क करावा

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरीता, कृपया तारण धनको वेबसाईट म्हणजेच www.reli

गारीख: ०३.०८.२०२२ मे. रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड (तारण धनको

garefinvest.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

युनिटस् /क्षेत्र आणि प्रमाणशीर जागा